



Date: September 06, 2025

Τo,

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051

**NSE Symbol: VSCL** 

Subject- Public Announcement & Newspaper Publication in respect of information regarding 16th Annual General Meeting to be held on Monday, September 29, 2025, through Video Conference ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM)

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 30 and Regulation 47 read along with Schedule III of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Regulation"), please find enclosed herewith a copy of newspaper advertisement published on 06th September, 2025 in Business Standard (English Newspaper) and Pratahkal (Marathi Language) newspapers for Notice of 16<sup>th</sup> Annual General Meeting and E-voting information.

The aforesaid newspaper advertisement is also available on the website of the Company at <a href="https://vscl.in/">https://vscl.in/</a>

Kindly take the same on record.

For Vadivarhe Speciality Chemicals Limited

Manoj Kumar

Company Secretary and Compliance Officer

Membership No. A56992

Place: Mumbai

Registered Office & Factory: Gat No.: 204, Nashik - Mumbai Highway, VTC Phata, Vadivarhe,

Taluka - Igatpuri, Dist.: Nashik - 422403 Tel: 02553-282200 / 238 / 252 Email: sales@vscl.in Website: www.vscl.in

CIN NO.: L24100MH1988PLC343805 Registered Office: Office No.9, K Raheja Prime, Marol Industrial Estate Behind Ravi Vihar Hotel, Sagbaug Road, Marol, Andheri East Marol Naka Mumbai 400059 INDIA Tel. No. 8433895251; Email: info@remediumlifecare.com website:www.remlife.com

## NOTICE OF THE 36th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/ OTHER AUDIO-VISUAL MEANS

Notice is hereby given that the 36th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, September 24, 2025 at 11:00 A.M through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') and rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and the Securities and Exchange Board of India (SEBI') issued in this regard, without physical presence of the members at a common venue, to transact the business as set out in the Notice of the ensuing 36th AGM. The Company has sent the Annual Report along with the Notice of 36th AGM on 3rd September, 2025, through electronic mode to Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent /Depository Participant in accordance with the aforesaid Circulars. The Annual Report along with the Notice of the 36th AGM is also available on the Company's website www.remlife.com and BSE Limited at www.bseindia.com and also on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

In terms of and in compliance with provisions of section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standards on General Meetings issued by Institute of Company Secretaries of India , the Company is providing the "remote e-voting" and "e-voting during the AGM", facility to members to cast their vote electronically on all the resolutions set forth in the Notice of the 36th AGM through electronic voting system of National Securities Depository Limited (NSDL). The cut -off date for determining the eligibility to vote by electronic means through "remote e-voting" or "e-voting at the AGM" is 17th September, 2025.

The remote e-voting period commences on Sunday, 21st September, 2025 (9:00 a.m. IST) and ends on Tuesday, 23rd September, 2025 (05:00 pm. IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter and remote e-voting shall not be allowed beyond the above mentioned date and time. Those members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through E-voting system during the AGM. The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again. Once the e-vote on the resolution is cast by the members, they shall not be allowed to change it subsequently. The person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting a AGM.

Any person who becomes a member of the Company after the notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date i.e 17th September. 2025, may go through the instructions mentioned in the Notice of 36th AGM to enable them understand the process of obtaining the Login ID/User ID and Password.

For the process and manner of "remote e-voting" and "e -voting during the AGM", Member may go through the instructions mentioned in the Notice of 36th AGM

In case of Individual shareholders/ members holding securities in demat mode have any technical issues related to login through Depository i.e. NSDL/ CDSL, they may contact the

	respective melpassic given below.	
	Login type	Helpdesk details
	Individual Shareholders holding securities in demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at <a href="mailto:evoting@nsdl.co.in">evoting@nsdl.co.in</a> or call at : 022 - 4886 7000
	Individual Shareholders holding securities in demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at <a href="https://helpdesk.evoting@cdslindia.com">helpdesk.evoting@cdslindia.com</a> or contact at toll free no. 1800 22 55 33
	Individual Shareholders holding securities in demat mode	Members facing any technical issue in login can cont CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll f

Members who are holding shares in physical form or whose email addresses are not registered with the Company can cast their vote through remote e-voting or through the e-voting at the time of the meeting in the manner and following the instructions as mentione in the notes section of the Notice of 36th AGM or refer the earlier Public Notice of AGM published in this newspaper on 26th August, 2025.

Members who have not registered their email ids can get the same registered with the Company in the manner and following the instructions as mentioned in the notes section of the Notice of 36<sup>th</sup> AGM or refer the earlier Public Notice of AGM published in this newspaper on 26th August, 2025.

FOR REMEDIUM LIFECARE LIMITED

Adarsh Munial Whole Time Directo DIN: 07304004

# Ecoreco\* **ECO RECYCLING LIMITED**

CIN: L74120MH1994PLC079971

Reg. Offi.: 422, The Summit Business Park, Near WEH Metro Station, Andheri Kurla Road, Andheri (E), Mumbai 400093; Phone: 91 22 4005 2951, Website: www.ecoreco.com

NOTICE OF THE 31<sup>st</sup> ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 31st Annual General Meeting (AGM) of the shareholders of Ec Recycling Limited (the Company) will be held on Tuesday, September 30, 2025 at 1:00 p.m. (IST) through video conferencing (VC) without the physical presence of Members at a

In accordance with the various circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and circulars issued by the Securities and Exchange Board of India, the Company has completed dispatch of Notice of the AGM and Integrated Annual Report of the Company, inter alia containing the financial statements and other statutory reports for the year ended March 31 2025 on Friday, September 5, 2025 through electronic mode only to those Members whose e mail addresses are registered with the Company/Registrar & Share Transfer Agent (RTA) o Depository Participant(s).

The aforesaid documents are available on the website of the Company at www.ecoreco.com and on the website of the Stock Exchange viz. www.bseindia.com. The Integrated Annua Report of 31st AGM is also available on the website of Bigshare Services Private Limited (Bigshare) at https://ivote.bigshareonline.com/. The documents referred to in the notice and Explanatory Statement will be available for inspection in electric mode from date of circulation of this Notice up to the date of AGM. Members are requested to write to the Company at shareholders@ecoreco.com for inspection of the said documents.

E-VOTING THROUGH ELECTRONIC MEANS:

Date: 05/09/2025

Place: Mumbai

Pursuant to provisions of section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), the Secretaria Standard on General Meetings issued by the Institute of Companies Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 as amended and the MCA Circulars, the Company is providing the facility of Remote e Voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, i nas appointed Bigshare Services Pvt Ltd to facilitate voting through electronic means The Remote e-Voting facility would be available during the following period:

Date and time of commencement of remote Thursday, September 25, 2025 (9.00 A.M. IST) Date and time of conclusion of remote e-Monday, September 29, 2025 (5.00 P.M. IST

Cut-off date for determining the eligibility Tuesday, September 23, 2025 for e-voting

Members may note that only persons whose names appear in the Register of Members, o the list of beneficial owners furnished by NSDL and CDSL as on aforesaid cut-off date i.e Tuesday, September 23, 2025 shall be entitled to vote on the resolution as set out in the Notice, once the vote on a resolution is cast by a Member, he/she shall not be allowed to change it subsequently.

The Members who have cast their vote through e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The Members attending the AGM who have not cas their vote through remote e-voting will be able to vote through electronic voting facility during the AGM.

Any person holding shares in physical from and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice id sent and holding shares as of the Cut-off date may obtain the login ID and password by sending a reques ativote@bigshareonline.com.

The procedure for e-voting is available in the Notice to the 31st AGM as well as in the emai sent to the Members. In case of any queries / grievances, you may refer to the 'Frequently Asked Questions' (FAQs) and 'User Manual for shareholders to cast their vote' for members available in

the Help section of the e-voting website of Bigshare at https://ivote.bigshareonline.com/ UPDATION OF KYC AND NOMINATION DETAILS: Members may note that as per SEBI master Circular No. SEBI/HO/MIRSD/POD-

1/P/CIR/2024/37 dated May 7, 2024read with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/81 dated June 10, 2024, it is mandatory for all holders of physical securities in listed entities to update their PAN, contact details (postal address with PAN and mobile number), bank account details and specimen signature (KYC details) and choice of Nomination with the Registrar and Share Transfer Agent (RTA) in case they have not updated the same. As per the SEBI Circular, effective from April 1, 2024, RTA i.e., Bigshare Services Pvt Ltd will attend to all service requests of all shareholders only after the KYC details are updated in the records

As per the aforesaid SEBI Circulars, members holding securities in physical form may note that any future dividend payable against their shareholding would be withheld if the KYC details are not updated with the RTA. For the purpose of Updation of KYC details, members are requested to send the necessary forms (ISR-1 and ISR-2 available on the RTA's website at www.bigshareonline.com, duly filled, along with the necessary attachments mentioned in the said Forms) to Bigshare Services Pvt Ltd at Mumbai.

For Eco Recycling Limited

Nihal Kare Place: Mumba Date: September 6, 2025 Company Secretary

# **NCL RESEARCH & FINANCIAL SERVICES LIMITED**

Regd. Office: Bhagyodaya Building, 3<sup>rd</sup> Floor, 79, N. M. Road, Fort, Mumbai-400 023 Tel: +91 22 2270 3249, Email: <a href="mailto:rcl.research@gmail.com">rcl.research@gmail.com</a>; Website: <a href="mailto:www.nclfin.com">www.nclfin.com</a>; Notice of 40th Annual General Meeting (AGM) & E-Voting Details

lotice is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of the Members of the Compa votice is neerby given that the 40° Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Monday, the September 29, 2025 at 11.00 A.M. through Video conferencing or any other audio visual means , in compliance with all the applicable provisions of companies act, 2013 (ACT) and rules made thereunder and SEBI (LODR) Regulations, 2015 read with General circulars dated April 8<sup>th</sup> 2020, April 13<sup>th</sup> 2020, May 5, 2020, September 20, 2020, December 31, 2020, January 31, 2020, December 08, 2021, December 14, 2021, 02/2022 dated May 05, 2022, 19/2022 dated December 28, 2022 99/2023 dated September 25, 2023 and latest being 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate affairs (MCA), Collectively referred as MCA circulars and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13,2022 and January 05, 2023 (SEBI Circulars) to transact the business set out in the Notice of AGM .Members attending the AGM nrough VC/OAVM shall be reckoned for the purpose of Quorum u/s 103 of the Act.

In compliance of the above Circulars, the Notice of AGM and the Financial statements to the FY 2024-2025 along with Board's Report, Auditor's Report, and other documents required to be attached hereto (Collectively referred as "Annual Report") has been sent only by e-mail to all the member of the company whose e-mail address are registered with the company/ Registrar & shares transfer agent (RTA) or Depository participant (DP). The electronic dispatch of notice along with other documents Have been completed on Thursday, 5th September 2025. The Report has also been made available on the Company website link https://www.nclfin.com/annual-reports.html as well as on the BSE website www.bseindia.com

n compliance with the provision of section 108 of the act read with rule 20 of Compani ement & Administration rules), 2014 as amended from time to time & Regulation 44 of the [Wallagement & Amilians adult in its plant and in the fact that the Regulations 2015 & Secretarial standards on General meeting (SS-2), the Company is pleased to provide remote e-voting facility ('Remote E-voting') to all the members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the company is providing facility for e-voting during AGM (e-voting) to all the members who have not casted their votes through remote e-voting. The Procedure /Instructions in respect of have been provided in the Notice of the AGM.

The members of the company holding shares either in physical form or in dematerialized form, as or cut-off date i.e. September 22, 2025 shall be eligible to cast their votes by remote e-voting or attent the meeting through VC/OAVM and cast votes at AGM. The voting rights shall be in proportion to their shares of the Paid-up Equity Share Capital as on the cut-off date . The remote e-voting period enced on Friday, 26 September 2025 at 9.00 AM and ends on Sunday, 28 Sep

Any person who becomes a member of the company after dispatch of notice AGM & holding shares as on cut-off /record date i.e. September 22, 2025 may obtain the login id & password by sending a request at ncl.research@gmail.com or support@purvashare.com. However if the person is registered

with NSDL/CDSL for remote e-voting then existing user credentials can be used for casting votes. Members are requested to carefully read all the Notes which are set out in the Notice of the AGN

For NCL Research & Financial Services Lim

Place : Mumbai Date: September 5, 2025

Priya Mitta Company Secretary & Compliance Office

#### **VAARAD VENTURES LIMITED** CIN: L65990MH1993PLC074306

Regd. Office: 301 A, Floor-3, Plot-8, Wadala Udyog Bhavan, Mumbai, Wadala, Maharashtra, India, 400031; Tel No: 022-35566211 Email - cs.dept@vaaradventures.com | Website: www.vaaradventures.com

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the 31 st Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Tuesday, September 30, 2025 at 09.30 A.M. at Flat No.5, Sannidhan, Plot No. 145, Indulal D Bhuva Marg, Wadala, Mumbai – 400 031, to transact the business as set forth in the Notice of the AGM

The Annual Report of the Company for the financial year ended March 31, 2025. including the Notice of AGM, Attendance Slip and Proxy Form has been service viaemail to those members whose email-IDs have been registered with the Company or the Depositories, as the case may be, and through other permitted modes to all other members at their registered addresses. The physical copy of the Annual Report shall also be sent to those members who specifically request for the same. The Annual Report is also available on the website of the Company at www.vaaradventures.com/annual-report. The documents pertaining to the businesses to be transacted at the AGM are available for inspection at the

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with applicable Rules there under, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, September 22, 2025 to Tuesday, 30 th September, 2025 (both days inclusive) for the 31 st AGM of the members of th Company.

compliance with the provisions of Section 108 of the Compani Act, 2013 read with applicable Rules there under and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide e-voting ('remote e-voting') facility to the members and the business set out in the notice may be transacted through mote e-voting. The Company has engaged NSDL for facilitating the remote e oting process

Members whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off e, i.e., September 22, 2025, only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM

The remote e-voting period commences at 9.00 a.m. on Saturday, September 27, 2025 and will end at 5.00 pm on Monday, September 29, 2025. Members will t be allowed to vote electronically beyond the said timeline

Any person, who acquires the shares of the Company after the dispatch of the Notice of the AGM and becomes a member as on the cut-off date, .e., September 22, 2025 can view the notice of the AGM on the Company's website as mentioned above. Such members may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in.They may also refer to registered with NSDL for e-voting then existing user ID and password can be used for casting the vote.

Members may note that: a) Once the vote on a resolution is cast by the member the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility fo voting through ballot paper shall be made available at the AGM; c) the members who have cast their vote by e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of e-voting as well as voting at the AGM through ballot paper. Complete details as regards remote e-voting have been provided in the

Place : Mumbai Date : 06/09/2025 Leena Vikram Doshi DIN: 00404404 DIN: 00404404 Managing Director

# **OSEASPRE CONSULTANTS LIMITED**

CIN: L74140MH1982PLC027652 Registered Address: Neville House, J. N. Heredia Marg, Ballard Estate Mumbai 400 001 Telephone No: 91 22 6662 0000 ● Email id: oseaspre@gmail.com

# NOTICE OF 43 rd ANNUAL GENERAL MEETING, E- VOTING INFORMATION AND BOOK CLOS

Notice is hereby given that the 43rd Annual General Meeting (AGM) of the Company will be

held at the Registered Office of the Company at Neville House, J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai – 400 001 on Monday, 29th September, 2025 at 4.00 p.m. to transact the business as set out in the AGM Notice dated 3rd September, 2025.

Further, electronic copies of the Annual Report for the Financial Year 2024-2025 of the Company which comprises of Notice for calling 43rd AGM, Directors' Report, Audited Financial Statements and Auditors' Report thereon for the Financials Year ended 31st March, 2025 have been sent on Friday, 5th September, 2025 to all the Members whose  $email\ ids\ are\ registered\ with\ the\ Company/RTA/Depositories/Depository\ Participant(s)\ and$ a letter is also sent by the Company providing the web-link, including the exact path where complete details of the Annual Report (including Notice of the AGM) is available, to those shareholders(s) who have not registered their email ids with the

Company/RTA/Depositories/Depository Participant(s).
Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, as amended ("The Rules") and Regulation 44 of SEBI (LODR) Regulation 2015, the Company is pleased to provide its members the

facility to exercise their right to vote by electronic means ("remote e-voting"), as provided by KFin Technologies Limited ("KFin") on all resolutions as set out in the 43rd AGM Notice and the businesses that may be transacted through such voting.

a) Date and time of commencement of remote e-voting:

Friday, 26th September, 2025, at 9.00 a.m. b) Date and time of end of remote e-voting:

Date: 6th September, 2025

Sunday, 28th September, 2025, at 5.00 p.m.
c) Cut-off date for determining the eligibility to vote:

Monday, 22nd September, 2025 d) Facility for voting through ballot paper shall also be made available at AGM. Members

attending the meeting who have not already cast their vote by remote e-voting, shall be able to exercise their right at the meeting. Members who have cast their vote by remote e-voting may also attend the meeting, but

shall not be allowed to vote again at the AGM. Any person whose name appears in the Register of Members of the Company/the

statement of beneficial ownership maintained by the Depositories, as on Cut-off date Monday, 22nd September, 2025 shall be entitled to avail the facility of e-voting and voting through ballot paper at the AGM. g) The Notice of the 43rd AGM is available on the Company's website at www.oseaspre.com and on the website of the Company's Registrar and Transfer Agent,

 $KF in \, Technologies \, Limited \, at \, https://evoting.kfintech.com.$ n) The detailed procedure and instructions for remote e-voting and e-voting during the

AGM are given in the Notice of the AGM. Mr. Vaibhay Shah, Practising Company Secretary (Membership No.26121), has been

appointed as the Scrutinizer for conducting e-voting process and e-voting during the AGM in a fair and transparent manner. The result shall be declared within two working days of conclusion of the Meeting. The declared results along with the report of the Scrutinizer will be submitted to BSE Limited and shall be uploaded on the website of the Company at www.oseaspre.com and

website of KFin Technologies Ltd. at https://evoting.kfintech.com () The Register of Members and Share Transfer Books of the Company will be closed from Tuesday, 23rd September, 2025 to Monday, 29th September, 2025 (both days inclusive)

for the purpose of AGM. In case of any queries pertaining to e-voting, you may refer to the 'Frequently Asked Questions (FAQs) for members and 'e-voting user manual' for Members available in the Downloads section of website of KFin Technologies Ltd. at https://evoting.kfintech.com

or contact Mr. Ganesh Chandra Patro, Assistant Vice President at KFin on 040-6716 1630, E-mail ID evoting@kfintech.com or at their toll free number: 1800 309 4001. m) In case of any grievances the members may contact Mr. Ganesh S. Pardeshi, Company Secretary and Compliance Officer of the Company on +91 22 6662 0000 or by sending

an email at ganesh.pardeshi@wadiagroup.co For Oseaspre Consultants Limited Place: Mumbai

Ganesh S. Pardesh Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai

Date: 6th September, 2025

# **BHARAT CARPETS LIMITED**

Regd. Office: S-2/D, Second Floor, Shop Cum Facility Pocket-A Sector-3, DSIIDC Industrial Complex, Bawana New Delhi-110039

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that 25th Annual General Meeting of the members of the Bharat Carpets Limited will be held on Tuesday, the 30th September, 2025 at 9:00 A.M. at the Registered Office of the Company i.e. S-2/D. Second Floor, Shop Cum Facility Pocket-A. Sector-3, DSIIDC Industrial Complex, Bawana New Delhi-110039 to ansact the following businesses:

#### ORDINARY BUSINESS:

- To receive, consider and adopt the Standalone Audited Financia Statements of the Company for the financial year ended March 31, 2025, together with the Reports of the Board of Directors and Auditors thereon.
- To consider re-appointment of Statutory Auditors Singhal Matta & Co Chartered Accountant (Firm Registration No. 001288N)
- To consider re-appointment of Mr. Baldev Raj Bhatia (DIN:00047573) who retires by rotation, and being eligible, offers himself fo
- To consider re-appointment of Mr. Manoj Mehra (DIN:00236146) who retires by rotation, and being eligible, offers himself for re-appointment

By Order of the Board

Place: New Delhi Date: 04.09.2025

re-appointment

Manish Kumar Arora Director DIN: 00049518

# **VSCL**

## Vadivarhe Speciality Chemicals Ltd.

Corporate Office: K. K. Chambers, Sir P. T. Road, Fort, Mumbai - 400 001.
Tel: 022-22072526 Fax: 022-26740371

Registered Office & Factory: Gat No.: 204, Nashik - Mumbai Highway, VTC Phata
Vadivarhe, Taluka - Igatpuri, Nashik - 422403 Tel: 02553-282200 / 238 / 252

Email: sales@vscl.in Website: www.vscl.in
CIN: L24100MH2009PLC190516

NOTICE OF THE 16TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING Notice is hereby given that the Fourteenth (16") Annual General Meeting ("AGM") of the members of Vadivarhe Speciality Chemicals Limited ("the Company") will be held on Monday, 29" September, 2025 at 02:30 PM (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM"). The venue of the meeting shall be deemed to be the registered office of the Company situated at Gat No. 204, Vadivarhe, Igatpuri-422403, Maharashtra to transact the businesses as set out in the Notice of the AGM.

Maharashtra to transact the businesses as set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circulars dated 08th April, 2020, 13th April, 2020 and 05th May, 2020, 13th April, 2021, 5th May, 2022, 28th December, 2022 and 25th September, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as 'MCA Circulars') and Circular dated 13th May, 2022 and 5th January, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular'), the Notice of the AGM along with the Annual Report for Financial Year ('FY') 2024-25 has been sent through electronic mode on Friday, 6th September, 2025 to those members whose e-mail addresses are registered with the Company / Depositories/ Registrar & Transfer Agent. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM and AGM a lotice of the AGM and Annual Report has been dispensed with vide MCA Circulars and the

SEBI Circular.

The Annual Report of the Company for FY 2024-25, inter-alia, containing the Notice of 16<sup>th</sup> AGM is available on the Company's website at <a href="www.vscl.in">www.vscl.in</a> and on the website of Stock Exchange of India Ltd. on which the shares of the Compare listed i.e. <a href="www.nseindia.com">www.nseindia.com</a> copy of the same is also available on the website National Securities Depository Limited ("NSDL") at <a href="www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a>. Remote E-Voting:

neomotic E-voting:

n compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies Management and Administration) Rules, 2014, as amended, Secretarial Standards - 2 issued by the Institute of Company Secretaries of India on General Meetings and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, the Company is providing to its members, the facility to exercise their right to vote through remote e-Voting the second of the complex of the second of the secon Specified the AGM and during the AGM in respect of the businesses to be transacted.

AGM and for the best the Complete the

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM as well as

٠	o critain contribute and members by reads: members are requested to note are renorming.				
	The remote e-voting facility would be available during the following period:				
	Commencement of remote e-Voting	From 09.00 a.m. (IST) on Friday, 26th September, 2025			
	End of remote e-Voting	Upto 05.00 p.m. (IST) on Sunday, 28th September, 2025			
	The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and member				

will not be allowed to vote electronically beyond the said date and time The voting rights of the members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Monday, 22nd September, 2025 ('Cut-Off Date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the meeting and the members attending the meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM;

Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of the Notice of AGM and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-id and password for e-Voting by sending a request at evoting@nsdl.co.ir or may contact on toll free number 1800-1020-990, as provided by NSDL. A person who is not a member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM for info

Members who have cast their vote on resolution(s) by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again. anner of joining the AGM:

A facility to attend the AGM through VC/ OAVM is available through the NSDL e-Votin system at <u>www.evoting.nsdl.com</u>.

n case of any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available st <u>www.evotingindia.com</u>, under help section or write an email to <u>evoting@nsdl.co.in</u> or contact fr. Nihar Kudaskar, Executive at NSDL, Trade World, A wing, 4\* Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai - 400013 - 022-24997000/022-48867000.

Date: September 06, 2025 Place: Mumbai

Manoj Ku Company Secretary and Complia ership No. A56992

For Vadivarhe Speciality Chemicals Lim



Registered Office: 118/119, First Floor, Ackruti Star, Opposite Ackruti Centre Point, MIDC, Andheri (E), Mumbai, Maharashtra, India, 400093 Tel: +91 22 69372500 Website: w CIN: L72100MH1998PLC117495

#### NOTICE OF THE 27th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/ OTHER AUDIO-VISUAL MEANS

- Notice is hereby given that 27th Annual General Meeting ('AGM') of Members of Meta Infotech Limited ("Company") will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), on Monday 29th September, 2025 at 4:00 p.m. IST to transact the business as set out in Notice of the AGM. The Company has sent the Notice of the AGM on 5th September, 2025 through electronic mode only to those member whose e-mail addresses are registered with the Depository Participant(s) ('DP') and/ the Company and/ or the Registrar and Share Transfer Agent ('RTA') as on 29th August 2025. The requirement of sending physical copies of the Notice of AGM has been dispense
- with vide MCA Circulars for General Meetings and SEBI Circulars for General Meetings In case of Member(s) who have not registered/ update their e-mail addresses with the Company/Depository, are requested to please follow the below instructions to regist their e-mail address for obtaining Notice of AGM and login details for e-voting:
- a. Members holding shares in Demat mode can get their E-mail ID registered by contacting their respective Depository Participant.
- The Notice and the Explanatory Statement of the AGM is available on the website of the Company at www.metainfotech.com and on the website of the Bombay Stock Exchange viz. www.bseindia.com. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com
- Members holding shares, as on Monday, 22nd September, 2025, being the cut-off date may cast their vote electronically on the businesses as set forth in the Notice of AGM through electronic voting system ('remote e-voting') of NSDL. All members of the Compar are informed that:
- a. The remote e-voting will commence at 9:00 a.m. (IST) on Friday, 26th September, 2025. b. The remote e-voting shall end at 5:00 p.m. (IST) on Sunday, 28th September, 2025 and once the vote on the resolutions is cast by the member, the members shall not be allowed to change it subsequently.
- c. The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting or through the e-voting system during AGM is Monday, 22<sup>nd</sup> September, 2025.
- d. Remote E-voting module shall be disabled after 5:00 p.m. (IST) on Sunday 28th September, 2025. e. A person who has acquired shares and became a member of the Company after th
- sending of Notice of AGM by email and holding shares as on cut-off date, may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in by mentioning his/her Folio No./DP ID and Client ID No and may cast vote by following the Instruction for e-voting as provided in the Notice of AGM, which is available on the website of the Company and NSDL. However, if the person is already registered with NSDL for remote e-voting, then the existing user ID and password can be used to cast vote. Members are requested to go through the e-voting Instructions, which are provided in the Notic
- The business(es) set forth in the Notice of the AGM may be transacted through remo e-Voting. The facility for voting through electronic means shall also be provided at the AGM. Those Members who are present at the AGM through VC/OAVM facility and have not already cast their votes on the resolutions via remote e-Voting shall be eligible to vote through e-Voting system during the AGM. Members may follow the same procedure for e-Voting during the AGM as mentioned in the notice for remote e-Voting. The Members, who have cast their vote by remote e-Voting prior to AGM, can attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again at the
- g. For details relating to remote e-voting, please refer to the Notice of AGM. In case or any queries relating to e-voting, please refer to the Frequently Asked Questions ("FAQs" and e-voting user manual for members available at the <u>www.evoting.nsdl.com</u> or contact Ms. Prajakta Pawle, Executive at the designated e-mail ID: evoting@nsdl.co.in o contact NSDL at Toll Free No:022-48867000.
- Mrs. Riddhi Krunal Shah, Practicing Company Secretary have been appointed as the scrutinizer for conducting the remote e-voting and e-voting during AGM in a fair and The Results declared along with the report of scrutinizer shall be placed on the website
- of the Company www.metainfotech.com and on the website of the NSDL after the declaration of the result by the Chairman or a person authorized by him. The results shall also be uploaded on the website of Bombay Stock Exchange i.e www.bseindia.com By Order of the Board META INFOTECH LIMITED

Komal Toshniwa Company Secretary Membership Number: A53364

# **(I)** LLOYDS METALS

# **LLOYDS METALS AND ENERGY LIMITED**

Regd. Office: Plot No: A 1-2, MIDC Area, Ghugus, District Chandrapur - 442505, Maharashtra, India Corp. Office: A-2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg,

Lower Parel (West), Mumbai - 400013, Maharashtra, India.
CIN: L40300MH1977PLC019594
Phone: +91 22 6291 8111 • Website: www.lloyds.in • Email: investor@lloyds.in

CORRIGENDUM TO THE NOTICE OF THE EXTRAORDINARY GENERAL MEETING Members of Lloyds Metals and Energy Limited ("the Company") are hereby informed that reference is made to the Notice dated 12th August, 2025 convening the (EGM No. 01/2025-26) Extraordinary General Meeting ("EGM") of the Company ("EGM Notice"), scheduled to be held on Thursday. 11th September, 2025 at 1:30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") 'Other Audio-Visual Means ("OAVM"), without physical attendance of Members, to transact the businesses as set out

compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the rules framed thereunder, and applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") (collectively referred to as "the Circulars").

seeking in-principle approval for the proposed issuance of 19,57,458 equity shares of the Company on a preferential basis, for consideration other than cash, towards acquisition of a stake in Thriven Pellets Private Limited by way of a share swap, for which approval of the Members is being sought Subsequently, the Company has received certain observations from the National Stock Exchange o ndia Limited ("NSE").

Accordingly, this Corrigendum to the EGM Notice ("Corrigendum") has been issued and electronically dispatched on 5<sup>th</sup> September, 2025 to the Members of the Company whose email addresses are registered with the Company and/or Depository Participant(s). The Corrigendum provides certain clarifications, modifications, and updates to the explanatory statement of **Item No 07** of the EGM Notice, pursuant to the observations received from the NSE, and in accordance with the provisions of the SEBI (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations. 2018 ("ICDF Regulations"), the applicable provisions of the Act, the rules made thereunder, and the circulars ssued by the MCA.

making, whether through remote e-voting or during the EGM via VC/OAVM, the Company considers it appropriate to bring to the attention of Members the updated factual position through this

Corriaendum.

All other contents of the EGM Notice, save and except as amended or clarified through Corrigendur

Members are requested to kindly note that Corrigendum shall be read it in conjunction with th original EGM Notice while exercising their voting rights. The Corrigendum is available on the website of the Stock Exchanges, BSE Limited ("BSE") at <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and the National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com and on the website of the Company a ww.lloyds.in and on NSDL's website at www.evoting.nsdl.com

Date: 5th September, 2025 Place: Mumbai

Akshav Vora Company Secretary Membership No.: ACS43122

# **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to the public at large that, under instructions of my clients, I am investigating and verifying the title of Ms. Smita Hemant Modak, ir respect of immoveable property more particularly described in the Schedule hereunder("Property")

All persons / entities including inter alia any bank and/or financial institution and/or authority having any claims, objection, right, title, benefit, interest,

#### THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO (Description of the Property

Sr. No.	Village	Bhumapan No. & Sub- Div.	Area (H-R-P)	Assessment	Name of Owner
1.	Belkade, Tal. Alibag, Dist. Raigad	387/1	0-39-90 0-03-10 Total - 0-42-10	4.18	Ms. Smita Hemant Modak
2.	Belkade, Tal. Alibag, Dist. Raigad	387/3	0-42-10 0-03-00 Total - 0-45-10	5.29	Ms. Smita Hemant Modak
3.	Belkade, Tal. Alibag, Dist. Raigad	476/1	0-37-00 0-03-00 Total 0-40-00	2.00	Ms. Smita Hemant Modak
4.	Belkade, Tal. Alibag, Dist. Raigad	476/2	0-59-00 0-04-00 Total 0-63-00	3.13	Ms. Smita Hemant Modak

Place: - Alibag Dated this 6th day of September, 2025.

Adv. Janhvi Krishna Shinde Office No.318, 3rd Floor,

Platinum Techno Park, Plot No.- 17 & 18. Sector 30A. Vashi. Navi Mumbai - 400703 M: - 89563 83778

Regd. Office: Village - Hulugunda, Taluka - Somawarpet, Dist - Kodagu, Karnataka - 571233 Phone No. 08276-277040; Fax No. 08276-277012

NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held at the Registered Office of the Company at Harangi Hydro Electric Project, Village – Hulugunda, Taluka – Somawarpet, District – Kodagu, Karnataka 571233 along with the facility to participate through Video Conferencing or Other Audio Visual Means on Saturday the 27th day of September 2025 at 12:00 Noon to transact the

Electronic copies of Notice of AGM has been sent to all members whose e-mail IDs are registered with the Company / Depository Participant(s). Members who have not registered their e-mail addresses so far are requested to register their e-mail addresse: for receiving Annual Report 2024-25 including Notice of AGM, electronically.

Members please note: The businesses as set out in the Notice of 30th AGM shall be transacted through

voting by electronic means.

- The remote e-voting period commences on Wednesday, 24.09.2025 at 09:00 A.M and ends on Friday, 26.09.2025 at 05:00 P.M. The remote e-voting module will be disabled by NSDL for voting thereafter and remote e-voting shall not be allowe beyond the said date and time.
- voting then existing user ID and password can be used for casting vote. The facility of e-voting shall also be provided through NSDL during AGM to the members attending AGM. Once a vote cast by the member using remote e-voting facility, the member will not be allowed to change it subsequently. The members who have cast their vote by
- beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting during AGM.
- www.evoting.nsdl.com. For any concern connected with e-voting, members may contact the RTA, Mr. S Abbas, Sr. Manager-Systems, Niche Technologies Pvt. Ltd., 3A, Auckland Place,

Further, pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with relevant Rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register and Share Transfer books of the Company will remain closed from Monday, 22.09.2025 to Saturday, 27.09.2025 (both

Stock Exchanges' website (www.bseindia.com & www.nseindia.com)

Place : Kolkata Date: 05.09.2025

The said EGM Notice was dispatched to all Members of the Company on 19th August, 2025, in due Members are further informed that the Company has filed applications with the Stock Exchanges

As Members are aware, the Company is providing remote e-voting facility to enable them to cas their votes on all resolutions proposed at the EGM. In the interest of facilitating informed decision

This Corrigendum shall form an integral part of the original EGM Notice and is to be read i conjunction therewith.

ssued by the Company, shall remain unchanged.

For Lloyds Metals and Energy Limited

share and/or demand of any nature whatsoever in respect of the Property or any part thereof by way of sale, transfer, exchange, lease, sub-lease, assignment, allotment, lien, muniment, covenant, release, relinguishment inheritance, bequest, succession, gift, maintenance, easement, trust, tenancy, sub-tenancy, leave and license, care-taker basis, occupation possession, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts/ agreements, partnership, development rights, project management agreement, Development Management Agreement Memorandum of Deposit of Title documents, mortgage, charge, security or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing along with documentary proof thereof, to the undersigned within 21 (Twenty One) days from the date hereof, failing which, my client shall proceed with the proposed purchase of the Property as if such right, title, benefit, interest claim, share and/or demand in the Property, shall be deemed to have been waived, released, relinguished and/or abandoned and it shall be deemed that no such right, title, benefit, interest, claim, share and/or demand exists in respect of the Property.

# **ENERGY DEVELOPMENT COMPANY LIMITED**

CIN - L85110KA1995PLC017003

E-mail: secretarial@edclgroup.com; Website: www.edclgroup.com

NOTICE OF 30<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING. F-VOTING INFORMATION AND BOOK OF OSURE INTIMATION

ordinary & special businesses as set out in the Notice dated 05.08.2025.

Cut-off date: 20.09.2025.

The e-mailing of Notice of AGM has been completed on 04.09.2025. Any person who acquires shares & becomes member of the Company after emailing of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e 20.09.2025, may obtain login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or to the Registrar and Share Transfer Agent ("RTA") a nichetechpl@nichetechpl.com. If a person is already registered with NSDL for e-

remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to vote again. A person whose name is recorded in the register of members or in the register o

Annual Report 2024-25 including Notice of 30th AGM is also available on the Company's website www.edclgroup.com and NSDL's website

7th Floor, Room No. 7A & 7B, Kolkata - 700 017, Tel.: (033) 2280-6616 / 6617 / 6618, e-mail ID: nichetechpl@nichetechpl.com. The members may also contact NSDL via e-mail i.e. evoting@nsdl.co.in or call at 022-4886 7000.

days inclusive) for the purpose of AGM. Further information is also available on Company's website (www.edclgroup.com) and or

For Energy Development Company Limited

SNEHA NAREDI (Company Secretary)

# श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अर्पण केलेले हार करतात शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंदाची पेरणी



पुणे, दि. ५ (वार्ताहर) : गणेशोत्सव म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा उत्सव. या उत्सवात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निर्माल्याचे संकलन होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी भिक्तभावाने अर्पण केलेली फुले, हार आणि नारळाच्या शेंड्या हे निर्माल्य शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंदाची पेरणी करत आहे. गणरायाच्या चरणी अर्पण केलेल्या हारांपासून संकलित होत असलेल्या दररोज एक टन निर्माल्यापासून तीनशे किलो खताची निर्मिती केली जात असून हे खत शेतकऱ्यांना मोफत वितरीत करण्यात येते. गेल्या नऊ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ पुणे युवा गणरायाच्या चरणी अर्पण झालेल्या निर्माल्याला नवा अर्थ देत आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने १३३ व्या वर्षीचा गणेशोत्सव थाटात साजरा होत आहे. त्यामध्ये जमा होणारे निर्माल्य डीपी रस्त्यावरील जोशी किचन जवळ उभारलेल्या 'निर्माल्य श्रेडिंग प्रकल्पा'त नेण्यात येते. तेथे निर्माल्याची पावडर करून त्याचे सेंद्रिय खत तयार केले जाते. अन्नदाता शेतकऱ्याला हे खत विनामुल्य दिले जाते. दररोज एक टन

उपनगरीय रेल्वेतून

पडलेल्या तरुणाचा

विटावा खाडीत

मृतदेह सापडला

ठाणे, दि. ५

(वार्ताहर): कळव

येथील विटावा खाडीत

एक तरूण उपनगरीय

रेल्वेतून तोल जाऊन

पडल्याची घटना

गुरुवारी उघडकीस

आली होती. या मुलाचा

मृतदेह शुक्रवारी दुपारी

सापडला असून रेल्वे

पोलिसांच्या ताब्यात

देण्यात आला आहे.

(१९) असे मृत

आकाश शर्मा

तरुणाचे नाव आहे. तो

कळवा येथील घोलाई

नगर परिसरात राहत

गुरुवारी कामानिमित्त

होता. आकाश हा

उपनगरीय रेल्वेने

मुलुंडला गेला होता

मुलुंडहून दुपारी १

वाजताच्या सुमारास तो

रेल्वेने कळव्याला परतत

होता. दरवाज्यात उभा

राहून तो प्रवास करत

आकाशचा तोल गेला

मिळताच, आपत्ती

व्यवस्थापन कक्षाचे

कर्मचारी ०१-पिकअप

वाहनासह, अग्निशमन

अग्निशमन वाहनासह

प्रतिसाद दलाचे जवान १ बससह घटनास्थळी

घटनास्थळी स्थानिक

दलाचे जवान, आपत्ती

प्रतिसाद दलाचे जवान

व्यवस्थापन विभागाचे

कर्मचारी यांच्या मदतीने

स्थानिक मच्छीमारांच्या

२ बोटीच्या सहाय्याने

आकाशचे शोध कार्य

वाजेपर्यंत हे शोधकार्य

सुरु होते. परंतू, अंधार

पडायला लागल्यानंतर

हे शोधकार्य थांबिवण्यात

आले. शुक्रवारी पहाटे ४

वाजल्यापासून पुन्हा

स्थानिक मच्छीमार,

अग्निशमन दल व

यांच्यामार्फत हे

दुपारी १२.३०

आपत्ती प्रतिसाद दल

शोधकार्य सुरु करण्यात

आले होते. त्यावेळी

वाजताच्या सुमारास

विटावा ते दिघाच्या

दरम्यान खाडीमध्ये

स्थानिक मच्छीमार

प्रथमेश खारकर, जित्

खारकर आणि सुरेश

विटावकर यांना

आढळून आला.

आकाशचा मृतदेह

सुरू होते. गुरुवारी

सायंकाळी ६.३०

लोक, अग्निशमन

आणि ठाणे आपत्ती

दाखल झाले.

आणि आपत्ती

दलाचे जवान ०१-

आणि तो खाडीत पडला

या घटनेची माहिती

होता. रेल्वे विटावा खाडीजवळ येताच,

निर्माल्यापासून साधारण तीनशे किलो आहेत. खताची निर्मिती केली जाते. यंदा या प्रकल्पाचे नववे वर्ष असून प्रकल्पाचे काम क्लबचे अध्यक्ष अविनाश डोईफोडे, सचिव दिनेश अंकम व यांच्यासह अन्य सभासद करीत

क्लबचे निनाद जोग म्हणाले, 'गेल्या नऊ वर्षापासून आम्ही हा प्रकल्पांतर्गत गणेशोत्सवात जमा होणारे निर्माल्य घेऊन येतो आणि त्या निर्माल्यापासून खताची निर्मिती करतो.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे यामध्ये मोठे सहकार्य मिळते. उत्सवात दररोज सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान टेम्पोत्यांच्याकडे पोहोचतो आणि वीस पोती म्हणजे साधारण एक टन निर्माल्य ते आम्हाला दररोज देतात.

# Change Of Name

HAVE CHANGED MY NAME FROM AKSHAY KARNAKAR SHETTY TO **AKSHAY** KARUNAKAR SHETTY AS AFFIDAVIT.

> जाहिरात छोटी प्रसिद्धी मोठी

#### **PUBLIC NOTICE**

Smt. Maya Harilal Hindocha, a member of the Shree Radhe Darshan Co-operative Housing Society Ltd. having address at 6th Floor, Hemukalani Cross Road, Iran Wadi, Kandiyali West, Mumbai – 400 067, and holding Flat No. 604 in the building of the society, died on 13-August-2015, without making any nomination.

The Society hereby invites through their Advocate Pankaj G. Jain, claims of objections from the heir or heirs or other Claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any received by Advocate Pankaj G. Jain on behalf of the Society for transfer of the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the Society between 11 A.M. to 6 P.M. from the date of Publication of the notice till the date of the expiry of its period. The claims/objections are to be filed at the office of Advocate Pankaj G. Jain having his office at Office No. 15 & 16, Vishnu Sadan, First Floor, S.V. Road, Goregaon West, Mumbai - 400 104.

Shree Radhe Darshan CHSL

Place: MUMBA

Date: 06 September 2025

Advocate Pankaj G. Jain

## ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲंड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड **AUTHUM**

दूरध्वनी क्रमांक : (०२२) ६७४७ २११७ फॅक्स : (०२२) ६७४७ २११८ इ मेल : info@authum.com

ज्याअर्थी खालील प्रमाणे नमद करण्यात आलेले कर्जदार / सह कर्जदार/ हमीदार / तारणदार यांनी ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्टक्कर लिमिटेड (एआयआयएल) (रिझल्टइंग कंपनी रिलायन्स कमर्शिअल फायनान्स लिमिटेड (आरसीएफएल) यांच्याकडून एनसीएलटी आदेश दिनांकीत ९०/०५/२०२४ प्रमाणे लेल्डिंग व्यवसाय ताब्यात घेतल्यानंतर) यांच्याकडून वित्तसहायय घेतले आहे. आमचे म्हणणे असे आहे की, कर्जदार / सह कर्जदार/ हमीदार / तारणदार यांनी ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्याकडून घेतलेल्या कर्ज सुविधा तसेच त्यावरील व्याज, शुल्क आणि अन्य आकार यांची विहित कालावधीत परतफेड करण्यात कसूर केली आहे. त्या अनुसार नॅशनल हौसिंग बँक यांच्या दिशा निर्देशांच्या अनुसार एआयआयएल यांच्या सर्व त्या खाल्यात सदरील कर्जदारांची कर्ज खाती अनुत्पादक मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आल्या आहेत. त्याच्या अनुसार एआयआयएल यांचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल असेट्स अँड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ चे कलम १३ (१२) च्या अनुसार आणि त्यासह वाचा सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ चे कलम १३ (१२) आणि नियम ३ यांच्या अनुसार प्राप्त झालेल्या अधिकारांच्या अन्वये मागणी सूचना सरफेंसी कायदा २००२ चे कलम १३ (२) च्या अनुसार खालील प्रमाणे नमुद करण्यात आलेल्या तारखांना निर्गमित केली आहे आणि खालील प्रमाणे नमुद करण्यात आलेले कर्जदार / सह कर्जदार/ हमीदार / तारणदार यांना त्यांच्याकडून येणे असलेली रक्कम अधिक त्यावरिल व्याज, शुल्क आणि अन्य आकार संपूर्ण रक्कम अदा होण्याच्या तारखेपर्यंत, सदरील सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत अदा करण्याचे आवाहन केले होते. त्यांना त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्यावर पाठविलेली सूचना त्यांना प्राप्त झालेली नाही आणि त्यामुळे त्यांना या जाहीर सूचनेच्या माध्यमातून सूचित करण्यात येते की .

अ. क्र.	कर्ज खाते क्रमांक / कर्जदार यांचे नाव / पत्ता	सह कर्जदार आणि	एनपीए	मागणी सूचनेची	येणे असलेली	कर्ज रक्कम	
		हमीदार यांचे नाव	झाल्याची	तारीख	रक्कम		
		आणि संचालक	तारीख				
		यांचे नाव					
9	आरएलडब्ल्यूसीव्हीआयआर ०००३२७८६८	हिमेश हर्षदराय	०८ मार्च	०५ ऑगस्ट २०२५	रु ४,०३,२५,६६०	रु ५,००,००,०००	
	आदित्य डेव्हपलपर्स	देसाई आणि ३.	96		/- (रुपये चार कोटी	/- (रुपये पाच कोटी	
	ए /१०१, १ ला मजला, जीवन मंदिर सीएचएस	निशांत हिम्मतलाल			तीन लाख पंचवीस	मात्र)	
	लिमिटेड, आंबे माता मंदिराच्या समोर, फॅक्टरी लेन,	शाह			हजार सहाशे साठ		
	बोरिवली पश्चिम, मुंबई ४०० ०९२ आणि त्याच				मात्र)		
	प्रमाणे : सीटीईस क्रमांक १९०८ २०९६ ऑफ मौजे						
	एक्सर योगी नगर बोरिवली पश्चिम मुंबई ४०० ०९१						

कविता को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, भू मापन क्रमांक ९, हिस्सा क्रमांक ४- ९५, संबंधित सीटीएस क्रमांक २०९६, मोजमापीत ३४९. ९ चौरस मीटर्स, भूमापन क्रमांक ५७, हिस्सा क्रमांक ८ संबंधित सीटीएस क्रमांक १९०८ क्षेत्र ३८७ चौरस मीटर्स, मौजे एक्सर, तालुका बोरिवली, श्रीराम मगर, एक्सर पश्चिम, मुंबई ४०० ०९२ आणि चतुःसीमा पुढील प्रमाणे : २. भूखंड : द न्यू एकता को ऑपरेटिव्ह जाऊसिंग सोसायटी लिमिटेड भूखंड ६३४ चौरस मीटर्स, अंतिम भूखंड क्रमांक २४५ पैकी टी पी स्कीम ३ राम मंदिर रोड, बाभई, बोरिवली (पश्चिम) मुंबई ४०० ०९৭ आणि

तारण ठेवण्यात आलेल्या प्रकल्पातील युनिट्सची यादी : एक्सर कविता

ब्लॉक	सदनिका क्रमांक	मजला	विक्रीयोग्य क्षेत्र चौरस फूट
Ų	ए ६०१	Ę	६१९. १८
Ų	ए ७०२	6	६१९. १८
बी	बी १०१	9	५८७. ६४
बी	बी १०२	9	६००. ५
बी	बी १०३	9	६७२. ३
बी	बी २०१	२	५८७. ६४
बी	बी २०३	२	६२७. ३
बी	बी ४०२	8	६२२. ५
बी	बी ४०३	8	६७२. ३
बी	बी ७०२	lo	६२२. ५०
बी	बी ७०३	6	६७२. ३

तारण ठेवण्यात आलेल्या प्रकल्पातील यनिटसची यादी : न्य एकता

3. (						
सदनिका क्रमांक मजला		विक्रीयोग्य क्षेत्र चौरस फूट				
909	9	८७४. ८५				
902	٩	८५४. ९				
२०१	२	८९१. ४२				
५०१	ч	८९१. ४२				
408	ч	९८२. ७२				
७०२	Ø	११९८. ५२				
In a C	le.	0.0.5				

608 जर तारणदार यांनी वर्ष आणि दिवस याप्रमाणे वरील प्रमाणे निष्पादित केल्यास सादर केल्यानंतर

२	आरएलएलपीएमय् ००००२५९३५ अनिल पप्पू सिंग /	शिवाली	०६/०७/२०२५	१८ ऑगस्ट	रु ८७,५३,१९७	₹ 9,00,00,000
	६०२, निकोलस अपार्टमेंट, रिझवी कॉलेज जवळ, ६ वा	अनिल सिंग		२०२५	/- (रुपये सत्त्याऐंशी	/- (रुपये एक कोटी
	मजला, वांद्रे पश्चिम, मुंबई ४०० ०५० आणि त्याच प्रमाणे				लाख त्रेपन्न हजार	मात्र)
	अनिल पप्पू सिंग, १०८ सनशाईन बी, अपना घर, युनिट क्रमांक				एकशे सत्त्याण्णव	
	७ को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड, १ ली लेन, लोखंडवाला				मात्र)	
	कॉम्प्लेक्स, अंधेरी पश्चिम मुंबई ४०० ०५३					

**तारण ठेवण्यात आलेल्या मालमत्तेचा तपशील** : सदिनका क्रमांक ०८/ बी. ८ वा मजला आणि ९ वा मजला, गोदरेज वॉलडॉर्फ. लोखंडवाला कॉम्प्लेक्स

इंद्र दहिसर रोड. अंधेरी (पश्चिम) मंबई ४०० ०५३ क्षेत्र चटई क्षेत्र १३०, ४३ चौरस मीटर्स समतल्य १४०४ चौरस फट (ज्यात बाल्कनी क्षेत्राचा समावेश आहे) आणि विक्रीयोग्य क्षेत्र १७६, ०५ चौरस मीटर्स म्हणजेच १८९५ चौरस फूट ८ वा आणि ९ वा मजला वरील संदर्भाने प्रथम परिशिष्ट जे तळाकडील उप अतिम मुखंड क्रमांक १ क्षेत्र १,०४,३४८. ८६४ चौरस मीटर्स किवा १,२४,८०१. २४९ चौरस यार्डस किंवा त्याच्या आसपास (उर्वरित क्षेत्र काही डीपी रस्त्यांकरिता एफएसआय बीएमसी यांना हस्तांतरित) मौजे ओशिवरा, तालुका अधेरी, नोंदणी जिल्हा आणि उप जिल्हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर आणि भूमापन क्रमांक ४१ चा भाग तसेच सीटीएस क्रमांक १ चा भाग आणि ज्या करीता ले आउट स्कीम बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी आदेश दिनाकीत २० मे १९९४ क्रमांक सीई /१४५०/बी एस एल आय /प्रमाणे मंजूर केली आहे आणि चतुःसीमा पुढील प्रमाणे : उत्तर दिशेला किंवा त्या बाजूने :९० फूट रुंद विकास आराखडा (यापुढे उल्लेख डीपी रस्ता) आणि पूर्व दिशेला किंवा त्या बाजूने :४४ फूट रुंद डीपी रस्ता, दक्षिण दिशेला किंवा त्या बाजूने ४० फूट रुंद डीपी रस्ता आणि त्या पलीकडे अपना घर को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यांच्या मालकीचा भूखंड. आणि पश्चिम दिशेला किंवा त्या बाजूने :४० फूट रुंद डिप्पी रस्ता. वरील संदर्भाने दुसरे परिशिष्ट : सोसायटीचा भूखंड युनिट क्रमांक ८ मौजे ओशिवरा, तालुका अधेरी, जिल्हा मुंबई उपनगर, नोंदणी जिल्हा आणि उप नोंदणी जिल्हा मुंबई उप नगर, सिटी सर्व्हें क्रमांक १/ २१५ (भाग) आणि सर्व्हें क्रमांक ४३ँ९ (भाग) बृह भूखंडांची मंजूर असलेली स्कीम जे वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या प्रथम परिशिष्टात देण्यात आले आहे त्याचा एक भाग आणि भूखंड क्रमांक ८ क्षेत्र १,५४१. ३२ चौरस मीटर्स आणि त्याच्या आसपास चतुःसीमा पुढील प्रमाणे : उत्तर आणि पूर्व दिशेला किंवा त्या बाजूने : प्लॉट क्रमांक १ चा भृखंड को सोसायटीच्या मालकीचा आहे युनिट क्रमांक १, दक्षिण दिशेला किंवा त्या बाजूने ;भूखंड क्रमांक ९ ची जमीन सोसायटी युनिट क्रमांक ९ची मालकी, पश्चिम दिशेला किंवा त्या बाजूने : ४० फूट रुंद डीपी रस्ता

3	[आरएचएलपाएमयू ००००४६७२९ यान इंडास्ट्रअल साव्हेसस]	ानमश		46	ψ 4,22,8C,C80.	v 3,43,00,000	ı
	<b>प्रायव्हेट लिमिटेड</b> : युनिट क्रमांक १, गाळा क्रमांक १३, तळमजला,	ठक्कर	०९/०१/२०२३	ऑगस्ट	७६ /- (रुपये पाच	/- (रुपये तीन कोटी	ı
	मिनर्व्हा मुव्ही कंपाउंड, बंदर रोड, शिवडी पूर्व, मुंबई, मुंबई, महाराष्ट्र	आणि		२०२५	कोटी बावीस लाख	त्रेपन्न लाख)	ı
	४०० ०१५ आणि त्याच प्रमाणे यान इंडस्ट्रिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट	किशोर			अड्डेचाळीस हजार		ı
	लिमिटेड क्रमांक १३, तळमजला, मिनर्व्हा मुव्ही कंपाउंड, बंदर रोड,	हरिराम			आठशे सत्तेचाळीस		ı
	शिवडी पूर्व, मुंबई, मुंबई, महाराष्ट्र ४०० ०१५ :	ठक्कर			पैसे शहात्तर मात्र)		ı
नागा। देना	ागत आलेल्या मालमचेचा तपशील : मालमचा औद्योगिक बांधकाम गनिट	क्रमांक ० ग	ന്ത്ര കല്ക മേദ്	ব	रूप फट बिल्ट आप श्रे	य तलमजना मिनर्टा	1

मुव्हिटोन कंपाउंड, बंदर रोड, शिवडी पूर्व, मुंबई ४०० ०१५ कच्चे बांधकाम एसी सह शीट रूफ, आणि विटांच्या भिंती शहाबादी फ्लोअरिंग, जे बांधकाम १९६१ पूर्वीचे आहे आणि भूखंड कॅडिस्ट्रल सर्व्हें क्रमांक २५९/ १४५ परळ शिवडी विभाग यांच्या हद्दीत मालकी मुंबई बंदर न्यास यांचे विश्वस्त नोंदणी जिल्हा आणि उप जिल्हा मुंबई शहर आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या हद्दीत वॉर्ड क्रमांक एफ तळमजला बांधकाम फक्त.

8	आरएचएचटीडीईएल	००००२०८१९,	आरएचएचटीडीईएल	लागू नाही	२७/१२/२०२०	२२	रु	रु ४३,९०,६७६
	००००२०८२०,	आरएलएचएलडीईएल	०००२२५५२२,			ऑगस्ट	३३३३४५८१.	/−, ₹
	आरएलएचएलडीईएल	०००२२५६२३ सतीश	<b>मेहता</b> सदनिका क्रमांक			२०२५	१९/- (रुपये	४३,९०,१७५ /-,
	०९, ३ रा मजला, एम्पा	ायर गाईड को ऑप हार्या	सेंग सोसायटी लिमिटेड,				तीन कोटी	रु १,०८,५४,४७६
	मलबार हिल १६, एल उ	डी रुपारेल मार्ग, मुंबई मह	ाराष्ट्र ४०० ००६ आणि				तेहतीस लाख	/- आणि रु
	त्याच प्रमाणे सतीश मेह	ता १- १ बी धवन दीप	बिल्डिंग ६, जंतर मंतर				चौतीस हजार	७६,२४,६८७ /-
	रोड, सी पी नवी दिर्ल्ल	ो, दिल्ली ११०००१ आ	णि <b>त्याच प्रमाणे</b> सतीश				पाचशे एक्याऐंशी	म्हणजेच एकूण रु
	मेहता सदनिका क्रमांक	१२ ए, चौथा मजला, इम	ारत नामे गाईड एम्पायर,				पैसे अकरा	२,७२,६०,०१४ /-
	, एम्पायर गाईड को ऑप	व हायसिंग सोसायटी लिनि	मेटेड, मलबार हिल १६,				मात्र)	(रुपये दोन कोटी
	एल डी रुपारेल मार्ग, मुंब	ई महाराष्ट्र ४०० ००६ ३	भाणि <b>त्याच प्रमाणे</b> सतीश					बहात्तर लाख साठ
	मेहता प्लॉट क्रमांक ८, न	ोएडा सेझ फेज १, नोएडा	यु पी, २०१ ३०५ आणि					हजार चौदा मात्र)
	त्याच प्रमाणे सतीश मेह	ता २०२, निलगिरी अपा	र्टमेंट, ९ बाराखभा रोड,					
l	कॅनॉट प्लेस टिल्ली टि	ത്തി വേറ വര						

**तारण ठेवण्यात आलेल्या मालमत्तेचा तपशील : मालमत्ता क्रमांक ९** सदीनेका क्रमांक **९९, ३** रा मजला, एम्पायर गाईड को ऑप हायरिंग सोसायटी लिमिटेड, मलबार हिल १६, एल डी रुपारेल मार्ग, मुंबई महाराष्ट्र ४०० ००६ या मालमत्तेचा पूर्ण तो भाग. **मालमत्ता क्रमांक २** : सदनिका क्रमांक १२ ए, चौथा मजला, इमारत नामे गाईड एम्पायर , एम्पायर गाईड को ऑप हायसिंग सोसायटी लिमिटेड, मलबार हिल १६, एल डी रुपारेल मार्ग, मुंबई महाराष्ट्र ४०० ००६ या मालमत्तेचा पूर्ण तो भाग.

वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या स्थितीनुसार वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेले कर्जवार, सह कर्जवार, आणि त्यांचे हमीदार (जिथे आवश्यक असेल तिथे) त्यांना सूचित करण्यात येते कीँ त्यांनी वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेली आणि येणे असलेली रक्कम अधिक त्यावरील व्याज, शुक्क आणि अन्य आकार ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत अदा करावी अन्यथा ६० दिवसांची मुदत उलटून गेल्यानंतर सॅरक्षित मालमत्तांवर कारवाई करपेयात येईल आणि त्यात कर्जदार योंच्या तसेच तारणदार यांच्या मालकीच्या मालमत्तांचा ताबाँ सिक्युरिटोयझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल असेट्स अँड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी ईंटरेस्ट कायदा २००२ चे कलम १३ (४) च्या अनुसार तसेच त्या अंतर्गत लागू असलेल्या अन्य नियमांच्या अनुसार घेण्याच्या कारवाईचा समावेश आहे.

कृपया नोंद घ्यावी की कायद्याच्या कॅलम १३ (१३) च्या अनुसार कोणताही कर्जदार या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या मालमता संरक्षित धनको यांच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय विक्री, लीज किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून हस्तांतरित करू शकणार नाही. प्राधिकृत अधिकारी, ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

## वाडीवर्हे स्पेशालिटी केमिकल्स लि. **कॉर्पोरेट कार्यालय:** के. के. चेंबर्स, सर पी. टी. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१

**दुरध्वनी:** 022-22072526 फॅक्स: 022-2674037 **नोंदणीकृत कार्यालय आणि कारखानाः** गट क्रमांकः 204, नाशिक मुंबई महामार्ग, व्हीटीसी फाटा, वाडीवऱ्हे,

तालुका इगतपुरी, नाशिक 422403 दूरध्वनी: 02553-282200/238/252 ईमेलः sales@vscl.in वेबसाइटः www.vscl.in

. **सीआयएन:** एल24100एमएच2009पीएलसी190516

## १६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची आणि ई-मतदानाची सूचना

यादारे सचना देण्यात येते की. **वादिवर्हे स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड** ('**कंपनी**') च्या सदस्यांची चौदार्व (१६वी) वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ०२:३० वाजत (आयएसटी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') / इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे ('ओएव्हीएम' आयोजित केली जाईल. बैठकीचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय गॅट क्रमांक २०४, वादिवर इगतपुरी- ४२२४०३, महाराष्ट्र येथे मानले जाईल, जेथे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमा व्यवसाय केले जातील.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एकत्रितपणे 'एमसीए परिपन्नके' म्हणून ओळखले जाणारे) जारी केलेल्य ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० आणि ०५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, ५ मे २०२२, २८ डिसेंबर २०२२ आणि २५ सप्टेंबर २०२३ च्या सामान्य परिपत्रकांनुसार आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने ('**सेबी परिपत्रक**') जारी केलेल्या १३ मे २०२२ आणि ५ जानेवारी २०२३ च्या परिपत्रकानुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि २०२४-२५ च्या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शुक्रवार, ६ सप्टेंबर २०२५ रोजी त्या सदस्यांना पाठवण्यात आली आहे ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/ठेवी/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटकडे नोंदणीकृत आहेत. एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेर्च आणि वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठविण्याची आवश्यकता रह करण्यात आली आहे

कंपनीचा आर्थिक वर्ष २०२४-२५ चा वार्षिक अहवाल, इतर गोष्टींबरोबरच. १६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचन असलेला, कंपनीच्या www.vscl.in या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, ज्यावर कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत म्हणजेच www.nseindia.com, त्याची प्रत नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (' एनएसडीएल') च्य वेबसाइट www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे.

रिमोट ई-व्होटिंग: कंपनीज ( व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचलेल्या कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुदींनुसार, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जनरल मीटिंग्जवर जारी केलेले सेक्रेटरीअल स्टॅंडर्ड्स २ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स), रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४० नुसार, कंपनी तिच्या सदस्यांना एजीएमपूर्वी आणि एजीएम दरम्यान एजीएममध्ये व्यवहार करायच्या व्यवसायांच्य बाबतीत रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा अधिकार वापरण्याची सुविधा प्रदान करत आहे आणि या उद्देशासाठी इंटरकंपनीने इलेक्टॉनिक माध्यमातन ५०% ४५% मतदान सविधा नियक्त केल्या आहेत

. रिमोट ई-व्होटिंगसाठी सविस्तर सचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेमध्ये तसेच खालील सचनांमध्

नुएसडीएलने सदस्यांना पाठवलेला ईमेल. सदस्यांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात अशी विनंती आह १. रिमोट ई-व्होटिंग सुविधा पुढील कालावधीत उपलब्ध असेल

रिमोट ई-व्होटिंगची सुरुवात	शुक्रवार, २६	सप्टेंबर	२०२५	रोजी	सकाळी	09.00	वाजल्यापार	सून
	(आयएसटी)							
रिमोट ई-व्होटिंगचा शेवट	रविवार, २८	. सप्टेंबर	२०२५	रोजी	सायंका	ळी ०५.	.०० वाजेप	र्वंत
	(आयएसटी)							

त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल रिमोट ई-व्होटिंग मॉड्यल बंद करेल आणि सदस्यांना दिलेल्या तारखेनंतर आणि वेळेनंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही:

सदस्यांचे मतदानाचे अधिकार **सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ ('कट-ऑफ डेट')** रोजी कंपनीच्या पूर्ण-भरण समभाग शेअर भांडवलातील त्यांच्या वाट्याच्या प्रमाणात असतील. रिमोट ई-व्होटिंग सिस्टमची सुविधा देखील बैठकीदरम्यान उपलब्ध करून दिली जाईल आणि सभेला उपस्थित राहणारे सदस्य, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आधीच मतदान केलेले नाही, ते सभेदरम्यान त्यांचा अधिकार वापरू शकतील. कट-ऑफ डेटला ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदणी / लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवले गेले आहे त्यांनाच एजीएमपुर्वी / दरम्यान रिमोर ई-व्होटिंगची सुविधा मिळण्यास पात्र असेल:

. कंपनीचे शेअर्स घेणारी आणि एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनणारी आणि कट-ऑफ तारखेला शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून ई-व्होटिंगसाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते किंवा एनएसडीएलने प्रदान केलेल्या टोल फ्री क्रमांक १८००-१०२०-९९० व संपर्क साधू शकते. कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेली व्यक्ती एजीएमची सूचना केवळ माहितीच्या उद्देशा समजावी:

. ज्या सदस्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेपुर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठराववर मतदान केले आहे ते देखील व्हीसी ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्यास पात्र असतील परंतु अशा ठराववर पुन्हा मतदान करण्यास पात्र राहणार नाहीत

वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याची पद्धतः

ठिकाण: मुंबई

vww.evoting.nsdl.com या एनएसडीएल ई-व्होटिंग सिस्टीमद्वारे व्हीसी/ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारा सभेला उपस्थित राहण्याची सुविधा उपलब्ध आहे.

ई-व्होटिंग सिस्टीममधुन वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याबाबत आणि ई-व्होटिंगबाबत काही प्रश्न किंव समस्या असल्यास, तुम्ही www.evotingindia.com वर उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न ("एफएक्यू") आणि ई-व्होटिंग मॅन्युअल मदत विभागात पाहू शकता किंवा evoting@nsdl.co.in वर ईमेल लिह् शकता किंवा एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, ए विंग, चौथा मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परळ, मुंबई येथील कार्यकारी श्री. निहार कुडास्कर यांच्याशी संपर्क साधू शकता. ४०००१३ ०२२-२४९९७०००/०२२-४८८६७०००

वाडीवर्हे स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेडसार्ठ मनोज कुमार तारीखः ०६ सप्टेंबर २०२५ कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी सदस्यता क्रमांक ए५६९९२

विपुल ऑरगॅनिक्स लिमिटेड (सीआयएन: एल२४१९०एमएच१९०१मीएलसी०१५८५७) नोंद कार्यांत्वर: १०२, अंभेरी इंडस्ट्रियल इस्टेट, वीरा देशाई रोडलगत, अंभेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५३ कॉर्पो. कार्यालय: बी ६०३-ए, कॅलेडोनिया, सहार रोड, डब्ल्यू ई. हायवेलगत, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००६९ **दूरध्वनी क्रमांकः** ०२२–६६१३९९९९, फॅक्स क्रमांक ०२२–६६१३९९७७७

ईमेल आयर्डी: info@vipulorganics.com, वेबसाइट: www.vipulorganics.com विपुल ऑरगॅनिक्स लिमिटेंडच्या ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, विपुल ऑरगॅनिक्स लिमिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') **मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ०३.३**० वाजता (आयएसटी) व्हिडिओ कॉन्फरिन्संग ('व्हीसी') / इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमे ('ओएव्हीएम') द्वारे कंपनी कायदा, २०१३ ('अधिनियम') आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्य तरतटींनसार. कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय ('एमसीए') आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ('सेबी') यांनी जारी केलेल्या सर्व लागू परिपत्रकांसह वाचली जाईल. ५ सप्टेंबर २०२५ च्या ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय करण्यासाठी सदस्यांची

लाग असलेल्या एमसीए आणि सेबीच्या परिपत्रकांनसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक अहवालासह ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फक्त त्या सदस्यांन पाठवली जाईल ज्यांचे ई–मेल पत्ते कंपनी / रजिस्ट्रारे आणि शेंअर ट्रान्सफर एजंट ('आरटीए') डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत आणि ज्या भागधारकांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत नाहीत त्यांना एक पत्र पाठवले जाईल. वार्षिक अहवालाच्या भौतिक प्रती पाठवण्याची आवश्यकता एमसीए आणि सेबीच्या परिपत्रकांनसार रह करण्यात आली आहे. सदस्य फक्त व्हीसी/ओएव्हीएम सविधेदारे ५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सामील होऊ शकतात आणि सहभागी होऊ शकतात. ५३ व्य वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याच्या सूचना आणि रिमोट ई-व्होटिंगमध्ये सहभागी होण्याच्या किंवा ई-व्होटिंग सिस्टीमद्वारे मतदान करण्याच्या पद्धती ५ सप्टेंबर २०२५ च्या ५३ व्य वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये दिल्या आहेत.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्तीची गणना करण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे बैठकीला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल. ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइट <u>www.vipulorganics.com</u>, सेंट्रल डिपॉझिटरी सर्वि्हसेस (इंडिया) लिमिटेड ('सीडीएसएल') ची वेबसाइट www.evotingindia.com आणि स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वर देखील उपलब्ध असेल.

५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्यासाठी सदस्यांचा हक्क निश्चित करण्यासाठी ई. व्होटिंग करण्यासाठी आणि ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश देण्याकरिता कंपनीने मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ ही 'कट-ऑफ तारीख' म्हणून निश्चित केली आहे, जर ती ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर झाली तर. सदस्यांनी हे लक्षात ठेवावे की. वित्त कायदा, २०२० मध्ये सधारणा केलेल्या आयकर कायदा, १९६१

नुसार, १ एप्रिल २०२० नंतर दिलेला लाभांश सदस्यांच्या हाती करपात्र असेल आणि कंपनीला -लाभांशातून निर्धारित दराने स्रोतावर कर (टीडीएस) वजा करणे आवश्यक असेल. टीडीएसचे दर सदस्यांच्या निवासी स्थितीवर आणि कंपनीने स्वीकारलेल्या वेळेत त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांक अवलंबुन बदलतील. जर बँक खात्यांच्या तपशीलांची उपलब्धता नसल्याने कंपनी इलेक्टॉनिक पद्धतीने कोणत्याह

शेअरहोल्डरला लाभांश देऊ शकत नसेल, तर कंपनी पोस्ट/कुरिअरद्वारे लाभांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट

ज्या सदस्यांचे ईमेल पत्ता डिमॅट स्वरूपात शेअर्स आहेत त्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत/अपडेत करण्यासाठी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत/अपडेट करावा आणि ज्या सदस्यांचे शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपात आहेत त्यांनी ते कंपनीच्या आरटीए म्हणजेच बिगशेअर सर्विहरू प्रायक्टेट लिमिटेडकडे सादर करावे अशी विनंती आहे. ई-मेल पत्ता, मोबाईल नंबर आणि बँक खात्याचा तपशील नोंदणीकत/अपडेट करण्याची सविस्तर प्रक्रिया ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिली आहे, जी कंपनीच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे नमुद केल्याप्रमाणे

सदस्यांना ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान दरस्थपणे आणि व्यवसायावर मतदान करण्यार्च संधी असेल. ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान दूरस्थ ई-मतदान आणि ई-मतदानाची पद्धत ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत प्रदान केली आहे

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉॅंझिटरी सर्वि्हसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन पयुचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व) मुंबई - ४०००१३ यांच्याकडे पाठवता येतील किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ईमेल पाठवता येईल किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर कॉल करता येईल किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २२ ५५ ३३ वर कॉल करता येईल.

> विपल ऑरगॅनिक्स लिमिटेड साठी विपुल शाह

दिनांक : ०६ सप्टेंबर २०२५

earces एन्कोर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (एनेकोर एआरसी)

एन्कोर एआरसी कॉर्पोरेट ऑफिस पत्ता: ५ वा मजला, प्लॉट क्रमांक १३७, सेक्टर ४४, गुरुग्राम - १२२ ००२, हरियाणा

ई-लिलाव विक्री सूचना

सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्य अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना,

सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदारांना आणि सह-कर्जदारांना सूचना देण्यात येत आहे की, खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता, जी इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेड (आयसीएफएल) कडे कर्ज खात्यातीव थकबाकी सुरक्षित करण्यासाठी गहाण ठेवली आहे/प्रभारीत केली आहे, ती **ईएआरसी बँक ०३० ट्रस्ट (तार**ण कर्जदार) च्या विश्वस्त म्हणून काम करत आहे, ज्याचा प्रत्यक्ष कब्जा ईएआरसी च्या प्राधिकृत अधिकार्याने घेतल आहे, ती सर्व ज्ञात आणि अज्ञात भारांसह **मे. डॉट प्रोसेसर्स, श्रीमती सुवर्णा गुरव, श्री. नितीन आत्माराम गुर**व सुश्री अश्विनी आत्माराम गुरव, श्री. किरण आत्माराम गुरव, श्री. चेतन आत्माराम गुरव (यापुढे एकत्रितपर '/कर्जदार/सह कर्जदार/गहाण'' म्हणून उल्लेख केला आहे) यांच्याकड्डन, रु.३,२५,६१,१६५/- (रुपये तीन कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार एकशे पासष्ट फक्त) ३१.१०.२०२३ रोजी प्रदानाच्या/वसुली समायोजनानंतर, करारानुसार पुढील व्याज आणि इतर खर्च, प्रभार इत्यादीपर्यंत वसूलीसाठी २**६.०९.२०२**५ रोजी जसे आहे तिथे आहे, जसे आहे जे आहे आणि जेथे आहे तिथे आहे या आधारावर विकली जाईल.

मालमत्तेचे वर्णन, तारण मालमत्तेची राखीव किंमत (राकिं) आणि इसारा अनामत रक्कम (ईएमडी) खालील

ı	आहे:		
I	मालमत्तेचे वर्णन	आरपी (रुपयांमध्ये)	ईएमडी (रुपयांमध्ये)
I	गाला क्रमांक १११ आणि ३०५, पहिला आणि तिसरा मजला,		रु. २४,०१,०००/-
I	ए विंग, भायखळा सर्व्हिस इंडस्ट्रीज परिसर सीएसएल,		
I	माझगाव, धाकू प्रभुची वाडी, दादोजी कोंडदेव क्रॉस रोड,	चाळीस लाख दहा	
ı	भायखळा पूर्व, मुंबई -४००२७, महाराष्ट्र	हजार फक्त)	
ı			

तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया तारण कर्जदाराच्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकचा म्हणजेच, http://ww encorearc.com/ संदर्भ घ्या, कोणत्याही स्पष्टीकरणासाठी/माहितीसाठी, इच्छक पक्ष तारण कर्जदाराचे प्राधिक अधिकारी श्री. वीरेंद्र घनवट-७०४५७२८७८८ यांच्याशी संपर्क साधू शकतात किंवा viren-dra.ghanwat@en corearc.com वर ईमेल करू शकतात.

तारीखः ०६.०९.२०२५ सही / प्राधिकृत अधिकार्र एनकोर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ठिकाणः मुंबई

# केजेएमसी कॉर्पोरेट ॲडव्हायझर्स (इंडिया) लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः १६२, अटलांटा, १६ वा मजला, नरिमन पॉइंट. मुंबई-४०० ०२१ तः ०२२-४०९४५५००, फॅक्सः ०२२-२२८५२८९२, वेबसाइटः <u>www.kjmccorporate.com</u>;

निः <u>investor.corporate@kjmc.com</u> । सीआयएन-एल67120एमएच1998 २७ वार्षिक सर्वसाधारण बैठक आणि ई-मतदान सूचनांची सूचना

. हपनीच्या सदस्यांची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') **सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी** 

कपनाच्या संदर्भयाय २४ वा वायक संवसावारण सन्ता (एजारन) सानवार, २५ सन्देबर २०२५ राजा वृष्पारी ०३.३० वाजता (आयरपदि) विडिवेड) कॉन्टम्जर्टमंग (इसि)।इंटर ऑडिओ विड्युअल माध्यमाद्वारे (ओएव्हीएम) आयोजित करण्यात येणार आहे, जे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी आहे. बैठकीचे स्थान कपनीचे नौदणीकृत कार्यालय असेल. कंपनी कायता आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ च्या सर्व लागू तरवुदीचे पालन करून, १९ सप्टेबर २०२४ रोजीच्या नवीन्तम सामान्य परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ आणि या संदर्भात जारी केलेल्या इतर परिपत्रकासल ("एमसीए परिपत्रकानी, इत्तर गोष्टीवरोबरच, एमसीए जनरल परिपत्रक क्रमांक २०/२०२० च्या परिचकेंद्र ३ आणि थ मध्ये प्रदान केलेल्या आवश्यकतानुसार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी दिहेंडओ कॉन्फरिस्सा/ इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाद्वार ("व्हीसी) ओएल्डीएम") पुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची परावानामी दिली आहे, पुढ़, या दिशेने, तित्वपूरिटीज औड एक्सचेंटन बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी'), त्यांचे नवीनतम परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडीपीओडी2/पी/सीआयआर/2024/133 दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या त्यांच्या नवीनतम परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडीआडी2/पी/ आवटाबर २०२४ राजाच्या (स्वाच्या निवासने अप्रेयक क्षेत्रीक स्वाव्याआस्त्री (स्वाव्याआस्त्री)आआऽ। स्वीव्याया स्वी सीआयआर/२०२२/१/३३ द्वारे सेबी द्वारे जारी केलेले कोणवेही लागू परिपत्रक (एकत्रितपणे संदर्भित) 'सीव्याय काही तरतुर्दीचे पालन करण्यापासून संबीद्या परिपत्रकानी काही सवलती दिल्या आहेत (लिस्टिंग औंब्लगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स रेयुलेशन्स, २०१५ ("लिस्टिंग रेयुलेशन्स") आणि एससीए आणि संबीन जारी केलेल्या इतर लागू परिपत्रकांचे (एकत्रितपणे 'परिपत्रके' म्हणून ओळखले जाते), कंपनींची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ०३:३० वाजता (आयएसटी) व्हिसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जाईल.

द्वार आयोजित कला जाइल. कंपनीने शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५ रोजी २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अशा सदस्यांना पाठवला आहे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/ठेवीकडे नोंदणीकृत आहेत आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर

<u>bigshareonline.com</u> वर्फन डाउनलांड करता यता. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि वेळोवेळी सुधारित कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि सेवी (लिस्टिंग ऑक्लिंगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार, सदस्यांना एजीएमच्या सूचनेमध्ये नमृद केल्याप्रमाणे सामान्य आणि विशेष उरात्वांवर बिगशेअरने प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली ('रिमोट ई-व्होटिंग') द्वारे त्यांवे तदान करण्याची सुविधा प्रदान केली जाते. मोट ई-व्होटिंगची सविस्तर माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये देण्यात आली आहे. तसेच

सदस्यांना येथे कळविण्यात येते की:

दरसाना यथ कळावण्यात यत काः स्तरसात प्रवास १२२ सप्टेंबर २०२५ ('कट-ऑफ डेट') रोजी कंपनीच्या पूर्ण भरणा समभाग शेअर भांडवलमध्ये त्यांच्याकडे असलेल्या समभाग शेअर्सच्या प्रमाणात असतील. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १९ नुसार, सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण नोंदणी सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ ते सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ ते सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रोजी (सकाळी ९,०० वाजता भारतीय प्रमाण वेळेजुसार) सुरू होईल आणि रविवार, २२ सप्टेंबर २०२५ रोजी (सकाळी ९,०० वाजता भारतीय प्रमाण वेळेजुसार) सुरू होईल आणि रविवार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी (संध्याकाळी ५,०० वाजपर्यंत भारतीय प्रमाण वेळेजुसार) सुरू होईल आणि रविवार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी (संध्याकाळी ५,०० वाजपर्यंत भारतीय प्रमाण

प्रमाण वेळेनुसार) संपेल, त्यानंतर बिगशेअरद्वारे रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल बंद केले जाईल. जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहतील आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मतदान केलेले नस्त्रेल आणि अन्यथा असे करण्यास त्यांना मनाई केलेली नस्तेल, ते वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य देखील व्हीसी/ओएव्हीएम द्वारे

वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणा कट-ऑफ तारखेपर्यंत शेअर्स धोरण करणारी कोणतीही व्यक्ती, investor@bigshareonline.com वर

कट-आफ तारखपर्यत शंजस घारण करणारा काणाता व्यवस्ता, <u>investor uspigsnareonline.com</u> वर विनंती पाववृत्त नागिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते.
ज्या सदस्यांकड डिमेंट स्वरूपात शंअसं आहेत त्यांना पॅन, संपर्क तपशील, बँक खात्याचे तपशील आणि नमुना स्वाक्षरी (लागू असल्यास) त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) किंवा आमच्या आरटीए कडे म्हणजेच फॉर्म आयएसआर-। द्वारे विशेशकर आणि भौतिक स्वरूपात होल्डिंग्ज असल्यास फॉर्म आयएसआर-। द्वारे विशेशकर आणि भौतिक स्वरूपात होल्डिंग्ज असल्यास फॉर्म आयएसआरसादर करण्याची विनंती केली जाते. डिमेंट मोडमध्ये सिक्युरिटीज धारण करणारे शेअरहोल्डर डिपॉझिटरीज म्हणजेच एनएसडीएल आणि सीडीएसएल द्वारे लॉगिनशी संबंधित कोणत्याही तात्रिक समस्येसाठी संबंधित स्वणाय रनर्पराङ्गाएव आणि साङार्परांच द्वार लागिनशा संबाधत काणत्याहा ताम्रक समस्यसाठा संबाधत हेल्पडेस्कशी <u>evotting@nsdl.co.in</u> वर संपर्क साधू शक्तात किंवा उन्नकमें 022-48867000 आणि helpdesk.evoting@cdslincia.com वर कॉल करू शक्तात किंवा टोल फ्री क्रमांक 1800225533 वर संपर्क साधू शक्तात आणि लॉगिनमध्ये कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करणाऱ्या भौतिक स्वरूपात सिक्युरिटीज धारण करणारे शेअरहोल्डर investor@bigshareonline.com वर विनंती पाठवून

> केजेएमसी कॉर्पोरेट ॲडव्हायझर्स (इंडिया) लिमिटेडसाठी गिरीश जैन

तारीखः ०६ सप्टेंबर २०२५

बिगशेअरच्या आयव्होट हेल्पडेस्कशी संपर्क साधु शकतात.

पूर्णवेळ संचालक

# **GlobalSpace** ग्लोबल स्पेस टेक्नॉलॉजी लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय :** कार्यालय क्रमांक ६०५, ६वा मजला, रूपा सोलीटेअर बिल्डिंग, मिलेनिअम बिझनेस पार्क, महापे, नवी मुंबई, ४०० ७१०,

सीआयएन : L64201MH2010PLC211219 दूरध्वनी क्रमांक : ०२२ ४९४५ २०१५ इ मेल :cs@globalspace.in संकेतस्थळ www.globalspace.in व्हडीओकॉन्फरन्सिंग (व्हिसी) / अन्य मान्यता प्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हिएम) यांच्या माध्यमातून होणाऱ्या १५व्या

वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) माहिती **रे कळविण्यात येते की,** ग्लोबल स्पेस टेक्नॉलॉजी लिमिटेड (कंपनी) यांची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम सोमवार दिनांक २९सप्टेंबर २०२५रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ३. ३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य नामान्यताप्राप्त दक्षभाव्य माध्यमे (ओएखोएम) यांच्या माध्यम्तत् वार्षिक सर्वसोधारण समेच्या सूचनेत नमूद करण्यता आलेल्या विषयच्या अनुरूप घेण्यात येणार आह. वार्षिक सर्वसाधारण समेचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय : कार्यालय क्रमांक ६०५, ६वा मजला, रूपा

नुरूप वज्जात जजार जाह. पावक संपत्तावारण समय १८काण कपना य नादणाकृत कावाराव लीटेअर बिल्डिंग, मिलेनिअम बिझनेस पार्क, महापे, नवी मुंबई, ४०० ७१० हे असणार आहे. कंपनी कायदा २०१३च्या लागु असलेल्या आवस्यक त्या तरातुरींच्या अनुसार तसेच त्या अंतरोत बनविण्यात आलेल्या विविध नियमांच्यानुसार तसेच त्यासह वाचा परिपत्रक क्रमांक १४/ २०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक १७/ २०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक२०/ २०२० दिनांक०५ मे २०२०, परिपत्रक क्रमांक०२/ २०२१ दिनांक१३ जानेवारी २०२१

आणि सामान्यपरिपत्रक क्रमांक ०२/ २०२२ दिनांक ०५ मे २०२२ तसेचपरिपत्रक क्रमांक १०/ २०२२ आणि ११/ २०२: 3000 सामा नेपारना करता करता है। या पाय करता है कि समित कर सामें कर कार्या करता है। उस अपने करता है है से अपने देनिक रहे हिसेसर २०२२ ऑणिपरियक्क क्रमांक ०९/ २०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ ऑणि ०९/ २०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ओं कॉमेरिट व्यवहार मंत्रालय यांनी जाहीर केली आहेत (यापुढे यांचा उल्लेख **एमसीए परिप्रकं**क असा करण्यात येणार आहे) आणि परिपत्रक क्रमांकसेबी/ एचओ/ सीएमडी २/ सीआर/ पी२०२२/ ६२दिनांक १३मे २०२२आणि परिपत्रक क्रमांक सेबी /एचओ / सि एफ डी / सीएफडी क्रमान्यतम् एराजाः प्राप्ता १७ ताजार भारपर्दर इसस्तान्य २०० २०५२ जाणाः भारप्तकः क्रमान्य तस्य १८४०। १ तस्य अन् प्रोजोडी तसीजानस्य २०२३ / व्रिटिंगले रूप जानियाँ २०५३ जाणि परियत्न क्रमान्व सेवी (१पजो) १ तीएरडी / वर्षाजी २ त पी / सीजायआर / २०२३/ १६७ दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३(**सेवी परिपन्नके**) यांच्यानुसारवार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्य इलेक्टॉनिक प्रति आणि वार्षिक अहवाल जो वित्तीय वर्ष २०२४- २५करिताचा आहे तो इलेक्टॉनिक माध्यमातन दिनांक ०५ सप्टेंबर २०२५ रोजी केवळ अशा सभासदांना पाठविण्यात येणार आहे ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी/ डिपॉझिंटरी पार्टीसिपंटस यांच्याकरं

वार्षिक सर्वसाधारण सभेचीसूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.globalspace.in येथे आणि एन एस डी एल यांचे संकेत स्थळ www.evoting.nsdl.com तसेच भांडवली बाजारांचे संकेतस्थळ जिथे कंपनीचे समभाग सूचीबद्ध आहे ते संकेतस्थळ www.bscindia.com येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला केवळ कीसी / ओएकीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेला

उपस्थित राहण्याच्या प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत देण्यात येत आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला वहीसी , ओएकीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहणाऱ्या सभासदांची संख्या कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ च्या तरतुरींच्या अनुसा गसंख्या निर्धरित करण्यासाठी गृहीत धरण्यात येणार आहे.

कंपनी कायदा २०१३ चे (कायदाँ) कलम १०८ च्या तरतुर्दीच्या अनुसार तसेच कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन्स) नियम २०११ निषमा चारियम् २० अणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा, सेवी (लिस्टिंग आक्रिलोगस्स औंड डिस्क्लोनस् रिक्वायर्स्स्स अधिनयम चारियम् २० अणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा, सेवी (लिस्टेंग आक्रिलोगस्स औंड डिस्क्लोनस् रिक्वायर्स्स्स अधिनयम २०१५ चा नियम ४४( लिस्टिंग रेग्युलेशस्स) यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुवनेत नमूद केलेल्या विषयांव इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी कंपनी आपल्या सभासदांना सुविधा उपलब्ध करून देत आहे. दूरस्थ इ मतदान पद्धतीने राराच्या ना नाता ने उच्छा नाया करणाव्या करणाव्या करणाव्या आप्ताच्या गुण्या वर्षाय करणाव्या छा। तताना करणाव्यासाठी, वार्षिक सर्वसाधारण समेला वर्तसी / ओएवर्तएस यांच्या मध्यमततृत उर्तरक्तर रारण्यासाठी आणि वार्षिक सर्वसाधार समेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने एनएसडीएल यांची सेवा घेतलं आहे. तपशील पढील प्रमाणे :

	ए)		शुक्रवार दिनाक २६ सप्टबर २०२५ भारताय प्रमाण वळच्या अनुसार
L		वेळ	सकाळी ९. ०० वाजता
Г	वी)		रविवार दिनांक २८ सप्टेंबर २०२५ भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार
L		आणि वेळ	संध्याकाळी ५. ०० वाजता
Ŀ	सी) कट ऑफ तारीख		मंगळवार दिनांक २३ सप्टेंबर २०२५
-	ो सुचना इ मेलच्या माध्यमातून निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर		

कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली आहे आणि कट ऑफ तारीख रोजी म्हणजेच मंगळवार दिनांक २३ सप्टेंबर लेल्या सूचनांचा अवलंब करू शकते. . जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित असतील आणि ज्यांनी दूरस्थ इ मतदा

पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक 

झाल्यानंतर आणि कट ऑफ तारीख पूर्वी कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेलीआहे अशी evoting@nsdl.co.ir किंवा cs@globalspace.in येथे विनंती पाठवून युवर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शक्ते. पात्र केवारी सा विव्यती पाठवून इ मतदानासाठी एनएसडीएल यांच्याकडे या आधीच नोंदणीकृत असेल तर ती व्यक्ती सध्याचा युवर आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरू शकते.

) रविवार दिनांक २८ सप्टेंबर २०२५ भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार संध्याकाळी ५. ०० वाजल्यानंतर दूरस्थ इ मतदान प्रारूप एनएसडीएल यांच्याकडन मतदानासाठी बंद करण्यात येईल.

ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी दूरस्थ इ मतदानाने आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे अर सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. ाभासदाना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमूद करण्यत आलेल्या विषयांवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धती तदान करण्याची सुविधा देखील उपलृब्ध करून देण्यात येत आहे. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत किंवा डिमॅंट

ातदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील गरण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात आला आहे. कोणत्याही शंका असतील तर सभासद httpl ://www.evoting.nsdl.com येथे डाउनलोड विभागात उपलब्ध असलेले फ्रिक्वेंटली आस्वड क्वेरचन्स तसेच सभारवांसाठी असलेले इ मतवान युवर मेंन्युअल यांचा संदर्भ घेक शकतात किंवा इ मेलच्या माध्यमातृ evoting@nsdl.co.in येथे संपर्क साथू शकतात किंवा कंपनीशी cs@globalspace.in येथे संपर्क साथू शकतात निर्थ इलेक्ट्रॉनिव ध्यमातन मतदानाच्या संदर्भातील शंकांचे निरसन करण्यात येईल.

वरूपात आहेत तसेच ज्या सभासदांनी आपल्या इ मेल तपशिलाची नोंदणी केलेली नाही अशा सभासदांसाठी दूरस्थ इ मतदान पद्धती

ग्लोबल स्पेस टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या करि स्वाक्षरी / -कृष्ण मुरारी सिंग

व्यवस्थापकीय संचालक

ठिकाणः मंबर्ड तारीख: ६ सप्टेंबर २०२५